

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिकशिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. (इ. १ली ते ८वी)

**महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग**

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: अआशा-२०१३/प्र.क्र.२००/का.११,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२

दिनांक : १६ नोव्हेंबर, २०१३

**वाचा -**

१. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. आरटीई २०१०/ प्र.क्र.५७२/का-११, दि. १३.०२.२०१३
२. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. अआशा २०१३/प्र.क्र.२००/का-११ दि. ३.१०.२०१३
३. शासन शुध्दीपत्रक शालेय शिक्षण विभाग क्र. आरटीई २०१०/प्र.क्र.५७२/का-११, दि. २०.८.२०१३

**शुध्दीपत्रक -**

उपरोक्त संदर्भ क्र. २ च्या दिनांक-०३/१०/२०१३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ७ मधील "तसेच कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांनासुध्दा (इयता १ ली ते ८ वी पर्यंत) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदीप्रमाणे दिनांक ३१.३.२०१५ पर्यंत वरीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहिल" हा मजकूर वगळण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१११६१६२८४३४७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनिल कों आहिरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मुंबई

३. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मुंबई
४. मा.मंत्री यांचे खाजगी सचिव, मुंबई (सर्व)
५. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मुंबई
६. मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मुंबई(सर्व)
७. विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे प्रमुख
८. मा.सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य विधान भवन, मुंबई
९. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
१०. मा.अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
११. सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
१२. मा.आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
१३. मा.संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी
१६. राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
१७. शिक्षण संचालक (प्राथमिक)महाराष्ट्र राज्य, पुणे
१८. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य, पुणे
१९. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
२०. सर्व अप्पर आयुक्त, आदिवासी विकास
२१. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
२२. निवडनस्ती